### HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED

CIN No.: L29119MH2010PLC201521



### Date: 21<sup>st</sup> November, 2023

To Corporate Relationship Department, **BSE Limited, Mumbai,** Dalal Street, Phiroze Jeejeebhoy Towers, Mumbai-400001

### Ref.: Scrip Code: BSE 542682

# Sub: Newspaper Publication for withdrawal of Slump Sale Transaction approved by the shareholders through Postal Ballot dated 29<sup>th</sup> August, 2023.

Dear Sir/Madam,

With reference to the captioned matter, please find enclosed herewith copies of Notice for withdrawal of Slump Sale Transaction approved by the shareholders through Postal Ballot dated 29<sup>th</sup> August, 2023, published in Newspapers namely "Business Standard" in English Language and "Pratahkal" in Marathi Language on 21<sup>st</sup> November, 2023.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

### For Harish Textile Engineers Limited

Sandeep Gandhi Managing Director DIN: 00941665





LIFE WITH

PA

What does Ranjan

for Byju's and

Aakash?

霮

Pai's re-entry mean

# **TAKE TWO 15**

bought about ₹250 crore worth ofstake

Meolaa, e-commerce firm: Pailed a seed funding round

Kites Senior Care, geriatric care service provider: \$2 million in pre-series A round from Pai

GoalTeller, fintech startup: Seed funding

(Source: Tracxn, media reports, BS Research)

### Cleaningup

Kempner debt

Ventures

Purplle, online beauty firm:

Manipal Group invests, with

secondary purchase from JSW

Bluestone, online jewellery

Pai's role is expected to sort out issues that go beyond mere finances.

"It seems Ranjan Pai's investment is a chance for Byju's to clean things up," says another industry source.

The edtech firm has delayed the submission of its FY22 results to the Ministry of Corporate Affairs, trailing other edtech unicorns such as Unacademy, upGrad, and Vedantu. This delay has raised concerns among investors and lenders who have extended a \$1.2 billion term loan B to the firm.

This year, Byju's auditor, Deloitte Haskins & Sells, resigned citing the delay in filing financial results. Following the auditor's resignation, representatives from the firm's top three investors - Prosus, PeakXV Partners, and the Chan ZuckerbergInitiative - also resigned. Recently, Byju's appointed BDO as its statutory auditor for the next five years and formed an advisory council. It is expected to file its financials with the ministry in the coming weeks.

"Considering he (Pai) is putting his own personal money in Byju's, (stakeholders) in the company can look forward to more governance and transparency," says Ganesh. "This is also a strong indication that whatever may be the challenge, Pai has confidence in the founder, Raveendran.'

Think and Learn Private Limited, Byju's parent company, reported a 2.3-fold increase in its core business, reaching a total income of ₹3,569 crore for 2021-22, up from ₹1,552 crore in the previous year. The Ebitda loss of the core business decreased from₹2,406 crore to₹2,253 crore, accompanied by a margin improvement from -155 percentto-63 percent, from FY21 to FY22. Ebitda is short for earnings before interest, tax, depreciation, and amortisation.

These financials reflect the core business. At the group level, the situation may be different, according to sources. Previously, the company aimed to turn profitable by March 2023. Instead, it reported losses of ₹4,588 crore for FY21, 19 times more than the previous year. How will its life with Pai be?

### PFFR7ADA ARRAR Bengaluru, 20 November

he legend goes that about three decades ago, when Ranjan Pai was looking to study medicine, he failed to get into Manipal medical college, which was run by his father. It was only after a year of good grades at the medical college in Davanagere, which Pai ended up joining, that he was admitted into Manipal. That may have infused the incumbent chairman of Manipal Education and Medical Group with a special regard for things related to education.

So in 2012, when Pai discovered by happenstance that the Fortune Inn Valley View hotelin Manipal was buzzing because teacherturned-entrepreneur Byju Raveendran was holding classes there, Pai was intrigued, impressed, and interested. The following year, Aarin Capital, founded by Ranjan Pai and former Infosys honcho TV Mohandas Pai - they are not related - became the first institutional investor in Byju's, which went on to become a digital phenomenon.

Aarin eventually exited the company with bumper returns over the years as Byju's raised more than \$5 billion over the past decade. And its timing was good. For, the present is not great for Byju's, which is besieged with issues that are not just about its plummeting valuation.

Given the past and the present, it was not a surprise that early this year Raveendran reached out to Pai and the outcome has been prompt. Pai is putting \$168 million (₹1,400 crore) in Byju's test-prep subsidiary, Aakash Educational Services Limited. This would help repay the loan from United States-based investment firm Davidson Kempner Capital Management, one that has led to legal issues. Pai, say sources, is also in discussions to invest another \$350 million as equity and debt in Byju's.

"Raveendran knows Ranjan Pai and Mohandas Pai verv closely," says a person aware of the negotiations. "He shares a good comfort level with them.' KGanesh, who has launched and exited

four successful ventures, says Pai is a savvy, mature, and patient investor. Pai was an investor in Ganesh's online tutoring firm, TutorVista, which was acquired by UK's Pearson in a deal that valued the company at about ₹1,000 crore in 2011.

"He (Pai) is not driven by the fear of missing out," says Ganesh, who is also the promoter and founder director of BigBasket, Portea Medical, Bluestone, and HomeLane. "He is investing in Aakash as it is a very good asset and doing well."

### Morethan a financial play?

In May 2023, Bengaluru-based Byju's signed a ₹2,000 crore (\$250 million) round with Davidson Kempner in a structured instruments deal. It was a loan and had an equity upside linked to Aakash's public listing in the near future, according to sources. However, the firm received only about ₹800 crore, after allegations of contractual violations were levied. Talks to return the money started by the end of

June. Byju's and Davidson Kempner then began negotiations to settle their dispute. Byju's is paying about ₹1,400 crore, which includes the interest. The firm recently offered to repay the entire term loan B in less than six months. Sources say it may have put two of its assets -Epic and Great Learning — on the block to generate \$800 million to \$1 billion.

However, some wonder if there is more to Pai's investments in Aakash and are watching the extent to which he might want to get involved. "This is expected to help Aakash square off their debt," says Jaideep Kewalramani, head of employability business and chief operating officer, TeamLease Edtech, a learning and

employability solutions company that works with universities and companies. "It would be interesting to see if Mr Paijoins the board of directors.

Manipal Academy of Higher Education is one of the biggest players in the traditional education space. "He (Pai) is an active player in the higher education space and this will be a very strategic deal for him and not just a financial investment," says Shantanu Rooj, founder and chief executive officer, TeamLease Edtech. "Also, Aakash is a crown jewel at Byju's."

Pai, who recently sold a significant part of his stake in Manipal Health Enterprises to Singapore's sovereign wealth fund Temasek, has been backing new-age companies this year. These include Purplle, Bluestone, PharmEasy, FirstCry and Meolaa.

### Balmer Lawrie & Co. Ltd. (A Government of India Enterprise) Regd. Office : 21, Netaji Subhas Road, Kolkata -700001.

CIN : L1349244B1924GCI004635
PUBLIC TENDER NOTICE
Balmer Lawrie & Co. Ltd. (SBU: Greases & Lubricants-Chennal) invites participation in forward
auction through MSTC portal https://www.mstcecommerce.com.
SI AUCTION NOS AND DIE DATE &

I	NO.	PUBLICATION DATE	DESCRIPTION	TIME (IST)
	1.	MSTC/SRO/BALMER LAWRIE & CO. LTD./6/CHENNAI/23-24/ 32622 Dated: 03.11.2023	LOT-1: Disposal Contract for scrapable Plant Machinery items and Miscellaneous items.	14.12.2023 at 12:00 Hrs
	2.	MSTC/SRO/BALMER LAWRIE & CO. LTD./6/CHENNAI/23-24/ 32622 Dated: 03.11.2023	LOT-2: Disposal contract for e-waste items.	14.12.2023 at 12:00 Hrs

Bid documents can be downloaded from MSTC portal or Balmer Lawrie website www.balmertawrie.com. Forward auction to be done on the MSTC portal. Disposal shall be done on "As Is Where Is" and "LOT" basis only. Vendors must inspect disposal items before auction. Interested bidders must visit the Company website and MSTC portal time to time to view any grandmark function. amendment/corrigendum to the auction.

For further queries and details please contact: Manager (SCM), Mob. 9620307419 or email to dandu.b@b

KP Group reports an excellent start for the FY 2023-24, with a PAT of Rs 91.4 Crores in the first half.

with a PAT of Rs 91.4 Crores in the first half. Surat: KP Group, a leading player in the renewable energy sector, registered a stellar financial year 2023-24 with an exceptional profit after Tax of Rs.91.4 crore. KPI Green Energy Limited, the flagship solar energy company under the KP Group umbrella, reported an income of Rs.406.5 FY 2023-24, representing a growth of 41% over the income of Rs.283 crore in the corresponding first half of the previous year. The company's cash profit for the half year stood at Rs.99.8 crore, registering a substantial growth of 60% over the cash profit of Rs.62.4 crore in the same first half of the previous financial year. KPI Green Energy's profit after tax for the period jumped 56.68% to touch Rs.68 crore, up from Rs.43.4 crore in the same period of the previous financial year. KPI Green Energy's profit after tax for the period jumped 56.68% to touch Rs.68 crore, up from Rs.43.4 crore in the same period of the previous financial year. KPI Green Energy's profit after tax for the period jumped 56.68% to touch Rs.68 crore, up from Rs.43.4 crore in the same period of the Group is recently secured its largest single order, a 464+ MW project, from NTPC Renewable Energy

he previous financial year. KP Energy Limited, the KP Group's wind KP Energy Limited, the KP Group's wind Ltd. The Group is also awarded energy company, also equivalently contributed to the good numbers for the first half year of fiscal year 2023-24. It registered a cash profit of Rs.27.2 core, government for the development of a registered a cash profit of Rs.27.2 crore, thereby marking a growth of 36% from 500MW solar power project. The Rs.20 crore in the same period of the Group has now set an ambitious target revious year. The profit after tax soared by to reach 10 GW in renewable energy 40% to Rs.23.4 crore from Rs.16.7 [Note: The data presented above 40% to Rs.23.4 crore from Rs.16.7 [Note: The data presented above are crores.The revenue for the first half year the unaudited consolidated results for has shown a marginal improvement of 1% the first half ended September 30. from Rs.181.1 crore to Rs.183.2 crore a year 2023, and is not for the purpose of earlier. legal compliance.]

# **Butterfly**

A Crompton Subsidiary

**BUTTERFLY GANDHIMATHI APPLIANCES LIMITED** 

CIN No: L2893TTN1986PLC012728 Regd. Office: 143, Pudupakkam Village, Vandalur – Kelambakkam Road, Kelambakkam – 603 103, Chengalpattu District.

Phone: 044-49005154; Email: butterfly.investorrelations@butterflyindia.com; Website: www.butterflyindia.com

### NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 110 and all other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act") read with the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17 / 2020 dated April 13, 2020, General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, and the latest one being General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, ole laws and regulations, the Notice of Postal Ballot along with Explanatory Statement appended thereto ("Notice"), has and subject to all other applicat duly sent on Monday, November 20, 2023 through electronic mode to the Members whose email ids are registered in the records with the Company/ Depositories as on cut-off date i.e. Friday, November 17, 2023 for seeking their approval on the under mentioned Resolutions:




WHERE PAI IS PUTTING

**HIS MONEY** 

Byju's' Aakash Educational

Services Limited: Pai invests



ls1928@amail.com

	For and on behalf of board of directors of
	THE GAEKWAR MILLS LIMITED
<b>N</b>	Sd/-
Place : Mumbai.	Shweta Shah
Date: 14th November, 2023	(Wholetime Director & CEO) (DIN: 03287393)

HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED HARISH CIN: L29119MH2010PLC201521 2<sup>nd</sup> Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400069. Tel: 022 66490251, E-mail: investor@harishtextile.com, Website: www.harishtextile.com

### NOTICE OF WITHDRAWAL OF SLUMP SALE TRANSACTION

This is with reference to the Newspaper Advertisement dated 30th July, 2023 published in Financial Express (English edition) and Pratahka (Marathi edition) regarding Postal Ballot Notice dated 27th July 2023, e-voting and other related information and Postal Ballot Result dated 30th August, 2023. The same is available on website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.comand on the website of the company www.harishtextile.com.

The Board of Directors of the Company 'Harish Textile Engineers Limited' at its meeting held on 20th November, 2023 have decided to withdraw the said Slump Sale Transaction i.e. for sale/transfer of the Textile Engineering Business undertaking of the Company to Nfinia Industries Private Limited (a company owned and controlled by the promoter(s) of the company), as going concern, on slump sale basis, through business transfer agreement due to delayed receipt of required approvals from various authorities. The Company shall take necessary action for updating the aforesaid withdraw of the slump sale transaction on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com for their information and necessary action. This notice is also available at the Investor Section of the Company's website www.harishtextile.com.

By Order of the Board For Harish Textile Engineers Limited Sd/-

	Sandeep Gandhi
Place: Mumbal	DIN: 00941665
Date: 20/11/2023	Managing Director

### E-AUCTION SALE NOTICE EAGUE TION SALE NO TICE MUKTAR INFRASTUCTURE (INDIA) PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (CIN: U7493G62010PTC006256)

ed office: Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, Ind latice is hereby given to the public in general in connection with sale of assets owned by Mukt rightmastructure, (india) Private Limited (in liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidato appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order I.A. 1938 of 2022 in C.P. (IB) No. C.P. No. 071/2020 dated September 21, 2022 (date of receipt of order - September 29, 2022) under TI lvency and Bankruptcy Code, 2016 ("Code").

The assets of Corporate Debtor, forming part of its liquidation estate, is being offered for sale as a going The assess of colorade between initial part of the inductation becaute, is being othered to save as a going concern in terms of clause (e) of regulation 32 of the Insolvency and Bankuptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. The bidding shall take place through online e-auction service provider NeSL at https://nbid.nesl.co.in/app/login; Email lo gunjann@nesl.co.in; Mobile No.:+91 93846 76709,+91 84470 18554. login; Email Id: araventhanse@nesl.co.i

SR. NO.			DETA	uls	
1	Date and Time of Auction	Date: Tuesday, December 19th, 2023 Time: 3:00 p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes)			
2	Address and e-mail of the Liquidator as registered with IBBI	IBBI Reg. Address: 4th Floor, Flat 4A, Bidyaraj Niket, 22/28A, Manohar Pukur Road, Near Deshapriya Park, Kolkata -700029, West Bengal. Reg. email Id: anup_singh@stellarinsolvency.com			
3	Correspondence Address	Des	Address: Suite-1B, 1st Floor, 22/28A Manoharpukur Road of Deshopriya Park, Kolkata-700029, West Bengal, India. Project specific email Id: muktarinfra.sipl@gmail.com		
Particulars of Asset Sale of Corporate Debtor, Muktar Infrastructure (India) Private Limited, as a going concern registered office situated at Plot No. B-2/B-3, Phase   Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, India.		Reserve Price (Amt. in INR.)	Initial Eamest Money Deposit (Amt. in INR.)	incremental Value (Amt.in INR.)	
		INR. 25,00,00,000 /- (Indian Rupees Twenty-Five Crores Only)	INR. 1,00,00,000/- (Indian Rupees One Crores Only)	INR. 1,00,00,000/- (Indian Rupees One Crores Only)	

#### portant Notes

- sale shall be on "AS IS WHERE IS". "AS IS WHAT IS". "WHATEVER IT IS". "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of and Bankrupicy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 made thereunder. The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein det
- of the process and timelines for submission of eligibility documents, access to VDR, site visit, du diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be available on the well e-auction service provider National e-Governance Services Ltd. (NeSL) websit https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/ from November 21st, 2023.
- Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevant terms a ditions as prescribed in E-Auction Process Document and accordingly, submit their expression interest by December 06th. 2023 in the manner prescribed in E-Auction Process Document
- The Liquidstor has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel/modify/terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the
- auction proceeding at any stage without assigning any reason thereof. As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of Code (as amended from time to time)

ate and Place: November 21st, 2023, Kolkata Anup Kumar Sir IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322 Liquidator of Muktar Infrastructure (India) Private Limited (in Liquidation) 1. Appointment of Mr. Kaleeswaran Arunachalam (DIN: 07625839) as a Non-Executive Non- Independent Director of the Company

2. Appointment of Mr. Nithiyanandam Anandkumar (DIN:10381096) as a Non-Executive Non-Independent Director of the Company

For the businesses as set out in the Postal Ballot Notice, the Company is providing e-Voting facility to all the Members to enable them to cast their vote electronically. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing e-Voting facility to all its members.

Details of Postal Ballot schedule are as follows:

Sr. No.	Particulars	Schedule	
1.	Date & Time of commencement of voting	Wednesday, November 22, 2023, 9:00 A.M.	
2.	Date & Time of end of voting	Thursday, December 21, 2023, 5:00 P.M.	
3.	Websites where Notice of Postal Ballot is available	1. www.butterflyIndia.com, 2. www.bseindia.com 3. www.nseindia.com, 4. www.evoting.nsdi.com	
4.	Contact details of the person responsible to address grievances relating E-Voting by electronic means	Name: Ms. Pailavi Mahtre / Mr. Anubhav Saxena Designation: – Manager / Deputy Manager Address: 4 <sup>th</sup> Floor, A Wing, Trade World, Kamala Milla Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai – 400 013, India. Tel No.: 1800225533 Email ID: evoting@nsdl.com	

The said Notice is also available on the website of the Company at www.butterflyindia.com, on the website of stock exchanges i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com on which the equity shares of the Company are listed and on the website of the NSDL at www.evoting.nsdl.com

As per the MCA Circulars, the hard copy of the natice along with the postal ballot form and postage prepaid self-addressed business reply envelope has not been sent to the Members for this postal ballot and the Members are requested to communicate their assent or dissent through remote e-Voting system only.

A person whose name is recorded in the register of members or in register of beneficial interest owners maintained by the depositories as on Eriday. November 17, 2023 shall be entitled to vote on the resolutions proposed to be passed by Postal Ballot through e-Voting and any person who is not a member as on that date should treat this Postal Ballot notice for information purpose only.

The manner and instructions for remote e-Voting, registering email addresses for receiving the notice of postal ballot, obtaining login id and password is giver in the postal ballot notice in detail

The manner of registration of email addresses and mobile number of those members whose email address are not registered, is given below:

Physical Holding	Kindly submit Form ISR-1 to update PAN, Postal Address with PIN, Email Address & Mobile Number including demat and bank account details. Form ISR-1 is available on the website of the Company. You are requested to forward the duly filled-in documents along with the related proofs as mentioned in the form to the following address: GNSA INFOTECH PRIVATE LIMITED (Unit: Butterfly Gandhimathi Appliances Limited) STA Department, Nelson Chambers, 4 <sup>th</sup> Floor, F-Block, No. 115, Nelson Manickam Road, Aminjikarai, Chennai – 600 029, Tamil Nadu. Ph: 044-42962025 Email: bala.r@gnsaindia.com; krishnakumar@gnsaindia.com
Demat Holding	Register/update their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants

The Board of Directors of the Company have appointed Ms. Ashwini Inamdar (FCS 9409) or failing her Ms. Alifya Sapatwala (ACS 24091) of M/s. Mehta & Mehta, Practicing Company Secretaries (ICSI Unique Code: P1996MH007500) as the Scrutinizers for conducting the postal ballot through e-voting process in a fair and transparent manner.

Members are requested to note that the e-Voting shall end at 5:00 P.M. on Thursday, December 21, 2023 (closure date) and e-Voting module shall be disabled by NSDL for voting after closure date

The Scrutinizer will submit its report to the Chairman, or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-Votina, and result of the e-Voting by Postal Ballot will be announced on or before Tuesday, December 26, 2023 and will also be displayed on the Company's website at www.butterflyindia.com and on the website of the NSDL at www.nsdl.com, and communicated to the Stock Exchanges.

Place: Mumbai

Date: November 20, 2023

By order of the Board of Directors For Butterfly Gandhimathi Appliances Limited

Sd/-Viral Sarvaiva Company Secretary & Compliance Offic ACS: 33764











एसटी चालवतांना भ्रमणध्वनीवर बोलण्यास चालकांना प्रतिबंध

थेट कार्यवाही करण्याचे एसटी महामंडळाचे निर्देश

## महामुंबई

आले.

## प्रातःकाल

# संत निरंकारी मिशनच्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० नागरिक लाभान्वित

कल्याण, ( वार्ताहर ) : निरंकारी सद्रुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मानवतेच्या सेवेमध्ये संलग्न असलेल्या संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, वाशी येथे आयोजित मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० नागरिक लाभान्वित झाले. या शिबिरामध्ये १४ रुग्णांना मोतीबिंदु असल्याचे आढळून आले व त्यांना के.बी. हाजी बच्चअली चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई येथे त्यांच्या शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आले. ९७ रुग्णांना



या शिबिरात नॅशनल असोसिएशन चश्म्याचे नंबर काढून त्यांना चश्मे वाटण्यात आले. उर्वरित रुग्णांच्या आयुर्वेद मेडिकल कॉलेल, वरळी, डोळ्यांची तपासणी करुन त्यांना ठेवण्यासाठी डोळे निरोगी आपल्या निष्काम सेवा बहाल आवश्यक सल्ल्याबरोबर औषधांचेही वाटप करण्यात आले.

याप्रसंगी त्यांनी संत निरंकारी कार्याचे मिशनच्या मानवतावादी कौतुक करताना म्हटले, की या मिशनचे कार्य फार मोठे आहे आणि मला या उपक्रमांमध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळते याचा मला फार आनंद होतो. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या प्रेमा ओबेरॉय यांच्या देखरेखीखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये मंडळाचे स्थानिक फॉर ब्लाईंड आणि आर.ए.पोदार सेक्टर संयोजक मनोहर सावंत आणि स्थानिक मुखी अनिल शिंदे मुंबई येथील नेत्र चिकित्सकांनी यांनी स्थानिक सेवादल यूनिटच्या सहकार्याने महत्वपूर्ण योगदान केल्या. या शिबिराचे उद्घाटन

माजी खासदार

करण्यात

यांच्याहस्ते



मुंबई, दि. २० ( प्रतिनिधी ) : एसटी बस चालवत असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन चालून भ्रमणध्वनीवरील गाणी, क्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खुप मोठा वाटा आहे. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील क्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. याबदृल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.



कल्याण, दि. २० ( वार्ताहर ) : लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रस्तुत 'नृत्योत्सव', ६वी आंतरशालेय गट नृत्य स्पर्धा शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता विष्णुदास भावे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई, एपीएमसी ने २०१६ मध्ये समाजासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या कल्याणकारी

उपक्रमांसाठी निधी उभारण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. तेव्हापासून ही स्पर्धा एक उत्सुकतेची घटना बनली आहे. या यशस्वी कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष असल्याने सहभागी शाळा, पालक आणि जनतेचा पाठिंबा नेहमीच जबरदस्त असतो. या स्पर्धेत नवी मुंबई आणि मुंबईतील विविध नामवंत शाळा सहभागी होणार आहेत. नृत्य क्षेत्रात प्रावीण्य मिळविणारे नामवंत एन. यादव यांनी दिली

कलाकार या स्पर्धेचे परीक्षक असतील. दरवर्षी नृत्योत्सव ५०० हुन अधिक विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा दाखविण्याची उत्कृष्ट संधी प्रदान करतो सहभागींच्या आणि केवळ कामगिरीसाठीच नव्हे तर कार्यक्रमाच्या बारकाईने व्यवस्थापन आणि संस्थेची प्रशंसा देखील केली जात असल्याची माहिती मिडिया प्रभारी आर.

# वीजयत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् ॲपवर कळवा; महावितरण

HARISH

पुणे, दि. २० (वार्ताहर) : पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्युज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस् ॲपद्वारे द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी

### जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस आमचे अञ्जील श्रीम. शाहिदा बानो खान हे फ्लॅट क्र. २०७, दुसरा मजला, बी विंग, बिर्ल्डींग क्र. २ ोसायटी श्री खारवा सीमेन्स को-ऑप. हा. सो लि. म्हणून ज्ञात, सागर मंथन, पुजा नगरजवळ मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ (यापुढे सदर फ्लॅंट म्हणून संदर्भित) येथील मालमत्तेचे बोनाफाईड सभासद आहेत.

सचित करण्यात येते की. सदर फलॅट संबंधातीत शेअर प्रमाणपत्र क्र. ०२८६ ते ०२९० धारक विभिन्न क्र. ०२८६ ते ०२९० धारक सोसायटीद्वारे जारी केले होते ते करार गहाळ झाले/हरवले आहेत व सापडत नाही आहेत. त्यामुळे, आमचे अशील यांनी गहाळ दस्तावेजांच्या संबंधात तक्रार नया नगर पोलीस स्टेशन येथे अहवाल क्र. ३५१६५-२०२३ दि. २०.११.२०२३ अंतर्गत दाखाल केली आहे. सर्व व्यक्तींना सदर फ्लॅटमध्ये कोणतेही दावे. हव अधिकार व हितसंबंध असल्यास तसेच विक्री, भेट. गहाण, भाडेकरार, जप्ती वा कोणत्याही स्वरूपात काही असल्यास सदर संबंधात आवश्यक परावे दस्तावेज सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरित यांना सूचित करावे अन्यथा सर्व सदर हक्क, अधिकार हितसंबंध व दावे आदी काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील व सोसायटी अर्जदार सभासद यांना ड्यूप्लिकेट शेअर

प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करेल.


७८७५७६७१२३ तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉटस् ॲप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी ७८७५४४०४५५, कोल्हापूर- ७८७५७६९१०३, सांगली- ७८७५७६९४४९ आणि सातारा जिल्ह्यासाठी ७८७५७६८५५४ हा व्हॉटस् ॲप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या सर्व क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् ॲपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे

व्हॉटस् ॲप नाहीत त्यांनी 'एसएमएस'द्वारे संबंधित मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

महावितरणची वीजतार तुटलेली आहे. तारेचा झोल किंवा तार जमिनीवर लोंबळकत आहे. पयूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले आहे. रोहित्राचे कुंपण उघडे आहे. खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघडचावर आहे आदी स्वरुपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉ टस् ॲपच्या मोबाईल क्रमांकावर पाठवता येत आहे.

व्हॉटस् ॲपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांना व्हॉटस् ॲपद्वारेच दुरूस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजूरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.





ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्त रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ च्य उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये नोंदणीकृत एडी/थेट डेलिव्हरी हस्ते यांच्याद्वारे <mark>कर्जदा</mark>र मे. जे पी एन्टरप्रायजेस प्रोप्रायटर श्री. जगन्नाथ शामराव पवार यांना सूचनेत निर्देशित संपूर्ण खक रु. ९१८७८६६.०० (रु. एक्याण्णव लाख सत्याऐंशी हजार आदशे सहासष्ट मात्र) अधिक अलाग व्याज दि. २९.०७.२०२३ अधिक दंडात्मक प्रभार, मूल्य व खर्च यांचे प्रदान सदर सूचनेच तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि. ३१.०७.२०२३ जारी केली होती. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने. सदर सचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. १८ नोव्हेंबर, २०२३ रोजी तिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार क नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. मालमत्तेचे विवरण

समतुल्य गहाण : फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, श्री गायत्री सीएचएस लि., प्लॉट क्र. ०७, सेक्टर ११ खांदा कॉलनी, न्यु पनवेल पश्चिम रायगड ४१० २०६.

> बँक ऑफ महाराष्ट्राकरित सही/

महाव्यवस्थापक, कोपरी शाखा, ठाणे क्षेत्र

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस आमचे अशील श्रीम. शमा बानो खान व श्री. मोह. तारिव खान हे फ्लॅट क्र. ३-ए/२०३, दुसरा मजला, सोसायदी श्री खारवा सीमेन्स को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, सागर मंथन, पुजा नगरजवळ, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) येथील मालमत्तेचे बोनाफाईड सभासद आहेत.

सचित करण्यात येते की. सदर फ्लॅंट संबंधातील शेअर प्रमाणपत्र क्र. ०३७१ ते ०३७५ धारक विभिन्न क्र. ०३७१ ते ०३७५ धारक सोसायटीद्वारे जारी केले होते ते करार गहाळ झाले/हरवले आहेत व सापडत नाही आहेत. त्यामुळे, आमचे अशील यांनी गहाळ दस्तावेजांच्या संबंधात तक्रार नया नगर पोलीस स्टेशन येथे अहवाल क्र. ३५१६७-२०२३ दि. २०.११.२०२३ अंतर्गत दाखल केली आहे. सर्व व्यक्तींना सदर फ्लॅटमध्ये कोणतेही दावे, हक अधिकार व हितसंबंध असल्यास तसेच विक्री, भेट, गहाण, भाडेकरार, जप्ती वा कोणत्याही स्वरूपात काही असल्यास सदर संबंधात आवश्यक पुरावे दस्तावेज सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरित यांना सूचित करावे अन्यथा सर्व सदर हक, अधिकार

हरीश टेक्सटाईल्स इंजिनिअर्स लिमिटेड ञीआयएन : एल २९११९एम एच २०१० पीएलसी २०१७२१ २ स मजला, १९ पारसी पंचायत रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९९ दूरध्वनी क्रमांक : ०२२ ६६४४०२४१, इ मेल : investor@harishtextile. संकेतस्थळ : www.harishtextile.com

### विक्री व्यवहार मागे घेण्याबाबतची सूचना

ही सूचना, वृत्तपत्रातील जाहिरात दिनांकीत ३० जुलै २०२३ जी फिनान्शिअल एक्स्प्रेस (इंग्रजी आवुती) आणि प्रातःकाल ( मराठी आवुती ) मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती आणि जी टपाली मतदान सूचना दिनांकीत २७ जुलै २०२३, इ मतदान आणि अन्य संबंधित माहिर्त आणि टपाली मतदानाचे निकाल दिनांकीत ३० ऑगस्ट २०२३ च्या संदर्भात आहे. ही सचन स्टॉक एक्स्टोंज यांचे संकेतस्थळ म्हणजेचबीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थल www.bseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.harshtextile.com रोथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कंपनी म्हणजेच हरीश टेक्सटाईल इंजिनिअर्स लिमिटेड यांच्या संचालक मंडळाने त्यांच्या २) नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत सदरील स्लम्प सेल व्यवहार म्हणजेच कंपनीचा भाग असलेले टेक्सटाईल इंजिनिअर्टिंग व्यवसायाची इनिफनिया इंडस्टीज पायव्हेट लिमिटेट अभी कंपनी जित्ती मालकी आणि नियंत्रण कंपनीच्या प्रवर्तकांकडे आहे ), यांना गोइंग कन्सर्ज तत्वावर, स्लम्प सेल तत्वावर, व्यवसाय हस्तांतरण करारनाम्याच्या माध्यमातन हरतांतरित / विक्री करण्याची प्रक्रिया विविध प्राधिकारणांकडून आवश्यक असलेल्य मान्यता मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. वरील प्रमाण नमुद केलेली स्लम्प सेल व्यवहार मागे घेण्याबाबतची माहिती स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com येथे त्यांच्या माहितीसाठी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी अद्ययावत करण्याची प्रक्रिया कंपनीकडून हाती घेण्यात येणार आहे. सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.harishtextile.com येथे उपलब्ध करून देण्यात आती आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानसार

### FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF G D L LEASING AND FINANCE LIMITED CIN: L74899DL1994PLC057107 Registered office: B-3/91 Ashok Vihar, Phase II, New Delhi–110052

दिनांक : १८.११.२०२३

Telephone No.: +91-9650171998, Email ID: investor\_gdl.1995@yahoo.com, Website: www.gdl-fina

OPEN OFFER FOR ACQUISITION OF 7.82.626 (SEVEN LAKH EIGHTY-TWO THOUSAND SIX HUNDRED TWENTY-SIX) EQUITY SHARES OF ₹10 EACH FROM THE SHAREHOLDERS OF GDL LEASING AND FINANCE LIMITED ("GDL" / "TARGET COMPANY") BY MR. PREM KUMAR JAIN ("ACQUIRER 1"), MR. ASHISH JAIN ("ACQUIRER 2") AND MR. MOHIT JAIN "ACQUIRER 3") (HEREIN AFTER REFER TO AS "ACQUIRERS") PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH REGULATIONS 3(1) & 4 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED ("SEBI (SAST) REGULATIONS").

This dispatchment confirmation of the letter of offer advertisement ("Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement") is being ssued by Fintellectual Corporate Advisors Private Limited to the offer ("Manager") on behalf of the acquirer, and the said should be read n conjunction with the:

a) Public Announcement dated Friday, July 21, 2023 ("Public Announcement")

b) Detailed Public Statement dated Thursday, July 27, 2023, which was published on Friday, July 28, 2023, in the newspapers, namely being Business Standard (English), Business Standard (Hindi) and Pratahkal (Marathi) ("Newspapers") ("Detailed Public Statement") c) Draft letter of offer dated Wednesday, August 02, 2023 ("Draft Letter of Offer");

atter of offer dated Wednesday, November 08, 2023, along with the form of Ac

(राजेंद्र सिंह राजपुरोहित) वकील उच्च न्यायालय, मुंबई दुकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि., अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (पू), ठाणे : ४०१ १०७.

### जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, मे. टेक्नोमॅटिक प्रीसीप प्रोडक्ट्स व श्री. रजनीकांत एम. सांघवी वर्फ रजनीकांत गगनलाल सांघवी यांच्या मार्फत श्री. रजनीकांत एम सांघवी यांचे कर्ता (एच.यू.एफ.) हे युनिट क्र. २३, तळ मजला, क्षेत्रफळ मोजमापित ७५२ चौ. फूट चटई व १०५२.८० चौ. फूट बिल्ट अप, मधुबन इंडस्ट्रियल इस्टेट, सोसायटी मधुबन प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, पेपर बॉक्स फॅक्टरीजवळ, प्लॉट क्र. ३०, ऑफ महाकाली केव्ल रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ सीटीएस क्र. २३८/१२, गाव मुळगाव एमएसडी (सदर युनिट) येथील धारक/ मालक/ तावधारव आहेत व शेअर प्रमाणपत्र क्र. ३० मधील विभिन्न क्र. १४६ त १५० धारक रु. ५०/– प्रत्येकीचे ५ संपूर्ण प्रदानित शेअर्सचे धारक आहेत (सदर शेअर्स).

सदर श्री. रजनीकांत एम. सांघवी उर्फ रजनीकांत मगनलाव सांधवी श्री. रबनीकांत एम. सांधवी यांचे कर्ता (एच.यू.एफ.) यांचा मत्य दि. ०१.०२.२०१५ रोजी झाला (सदर मयत त्यांच्या मागे १. त्यांची पत्नी श्रीम. मीता रजनीकांत सांधवी २. त्यांचा मुलगा श्री. यतिन रजनीकांत सांघवी. ३. त्यांच मुलगा श्री. सचिन रजनीकांत सांघवी व ४. त्यांची मुलगी , श्रीम. विद्या अंकित शाह (अंकित शाह यांची पत्नी) उर्फ विद्या रचनीकांत सांघवी हे केवळ कायदेशीर वारस व **कायदेशीर प्रतिनिधी आहेत (सदर कायदेशीर वारस** व कायदेशीर प्रतिनिधी), अधिकारी (समान व संयुक्त) सदर युनिटमधील सदर मयत यांचे अविभाजीत शेअर, डक, , प्रधिकार व हितसंबंध यांच्याकरिता अधिकारी आहेत.

पूर्वींचे मूळ मुख्य करार/ दस्तावेज जे सदर युनिट संबंधात-करार होते ते श्री. हरेनकुमार इंदुलाल सांधवी (विक्रेता/ हस्तांतरक) व मे. टेक्नोमॅटिक प्रीसीजन प्रोडक्ट्स (खरेदीदार/ हस्तांतरिती) (१९८५ रोजी वा पूर्वी अंमला आणलेले) यांच्या दरम्यान हस्तांतरण करार सदर युनिट व शेअर्स संबंधात केले होते ते करार गहाळ झाले आहेत आजपर्यंत सापढले नाही आहेत.

चर कोणाही व्यक्तीस वरील सदर हस्तांतरण करार सापडल्या त्यांनी अधोहस्ताक्षरित यांना १४ (चौंदा) दिवसांच्या आत सचित करावे नंतर मालक व जर कोणाही व्यक्तीस. बैंक . वेत्तीय संस्था व/वा कोणतीही संघटना, प्राधिकरण यांना मूळ तमेच कोणत्याही दस्तावेजांच्या संबंधात सदर युनिट व सद शेअर्स यांच्या कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे प्रसल्यास व कोणालाही सदर युनिट वा कोणत्याही भागाच्य संबंधातील मालक यांच्या मालकीहक्कांमध्ये कोणतेही दावे असल्यास तसेच भाडेकरार, घारणाधिकार, भेट, रिलीज, स्तांतरण, परवाना, वारसा, विक्री, अदलाबदल सविधाधिकार, गहाण, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांन . सदर अधोहस्ताक्षरित यांना खालील अहवालामध्ये विशेषतः लेखी स्वरूपात सदर दाव्यांसह दस्तावेज पुरावे यांच्यास सचित करावे. अन्यथा सदर दावे/ आक्षेप काही असल्या . संदर वेळेच्या आत स्विकृत केले जातील व दस्तावेज पुरावे ांच्यासह वरील विहित कालावधीच्या आत सदर सूचने प्रसिद्धी तारखेपासून सूचित करावे.

अशील यांच्याकरिता वकील श्रीम. सुमन रावी सही/-राठी लेगीस्ट असोसिएट्र कार्यालय : ६०२/३१, संस्कृती, ९० फूट रोड, ठाकुर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई ४०० १०१ ठिकाण : मुंबई दि. २१.११.२०२३

हितसंबंध व दावे आदी काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील व सोसायटी अर्जदार सभासद यांना ड्युप्लिकेट शेअर गणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करेल. (राजेंद्र सिंह राजपुरोहित) वकील उच्च न्यायालय, मुंबई दुकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सौएचएस लि. अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (पू), वाणे : ४०१ १०७.

### जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. रजनीकांत एम सांघची उर्फ रजनीकांत मगनलाल सांघची. मे. प्रीस्टेस इक्विपमेंट एमएफजी को. यांचे प्रोप्रायटर हे युनिट क्र. १५ तळ मजला, क्षेत्रफळ मोजमापित ७८३ चौ. फूट चटई व १०९६.२० ची. फूट बिल्ट अप, मघुबन इंडस्ट्रियेल इस्टेंट, सोसायटी मघुबन प्रीमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, पेपर बॉक्स फॅक्टरीजवळ, प्लॉट क्र. ३०, ऑफ महाकाली केञ्ज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ सीटीएस क्र. २३८/१२, गाव मुळगाव रमएसडी (सदर युनिट) येथील घारक/ मालक/ ताबधारक आहेत व शेअर प्रमाणपत्र क्र. २२ मधील विभिन्न क्र. १०६ ते ११० धारक रु. ५०/- प्रत्येकीचे ५ संपूर्ण प्रदानित रोअर्सचे धारक आहेत (सदर रोअर्स).

सदर श्री. रजनीकांत एम. सांघवी उर्फ रजनीकांत मगनलाल सदर आ. रजनाकात एम. तालवा उच्च रजनावका नगरकात सांघवी यांचा मृत्यू दि. ०१.०२.२०१५ रोबी झाला (सदर मयत) त्यांच्या मागे १. त्यांची पत्नी श्रीम. मीत रजनीकांत सांधवी, २. त्यांचा मुलगा श्री. यतिन रजनीकांत सांघवी, ३. त्यांचा मुलगा श्री. सचिन रजनीकांत सांघवी व ४. त्यांची मलगी श्रीम. विद्या अंकित शाह (अंकित शाह यांची पत्नी) उर्फ विद्या रजनीकांत सांधवी हे केवळ कायदेशीर वारस व कायदेशीर प्रतिनिधी आहेत (सदर कायदेशीर वारस व कायदेशीर प्रतिनिधी), अधिकारी समान व संयुक्त) सदर युनिटमधील सदर मयत यांचे अविभाजीत रोअर, हक, अधिकार व हितसंबंध यांच्याकरिता अधिकारी आहेत.

मेसर्स बिमल टेक्सटाईल मिल्स (विक्रेता/ इस्तांतरक) श्री. सखराम बी. कंधारी (खरेदीदार/ हस्तांतरिती) (१९८५ रोजी वा पूर्वी अंमलात आणलेले) यांच्या दरम्य हस्तांतरण करार सदर यनिट व शेअर्स संबंधात केले होते ते करार गहाळ झाले आहेत व आजपर्यंत सापडले नाही आहेत. जर कोणाही व्यक्तीस वरील सदर हस्तांतरण करा सापडल्यास त्यांनी अघोहस्ताक्षरित यांना १४ (चौंदा) देवसांच्या आत सूचित करावे नंतर मालक व जर कोणाह व्यक्तीस, बैंक, वित्तीय संस्था व/वा कोणतीही संघटना प्राधिकरण यांना मूळ तसेच कोणत्याही दस्तावेजांच्य अंबंधात सदर फ्लॅंट व सदर शेअर्स यांच्या कोणत्याह भागाच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास व कोणालाह सदर युनिट वा कोणत्याही भागाच्या संबंधातील मालक यांच्या मालकीहक्कांमध्ये कोणतेही दावे असल्यास तसेच भाडेकरार, धारणाधिकार, भेट, रिलीज, इस्तांतरण, गरवाना, वारसा, विक्री, अदलाबदल, सुविषाधिकार गहाण, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी सद धोहस्ताक्षरित यांना खालील अहवालामध्ये विशेषत लेखी स्वरूपात सदर दाव्यांसह दस्तावेज परावे यांच्यासह सुचित करावे. अन्यथा सदर दावे/ आक्षेप काही असल्या े वर वेळेच्या आत स्विकृत केले जातील व दस्तावेज पुरावे यांच्यासह वरील विहित कालावधीच्या आत सदर सचनेच्य प्रसिद्धी तारखेपासून सूचित करावे. अशील यांच्याकरिता वकील

श्रीम. सुमन रावी सही/-राठी लेगीस्ट असोसिएटस कार्यालय : ६०२/३१, संस्कृती, ९० फूट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व). ठिकाण : मुंबई मुंबई ४०० १०१ वि. २१.११.२०२३

	हराश टक्सटाइल इाजानअस ालामटड याच्या कारता
	स्वाक्षरी / -
	संदीप गांधी
	डीआयएन : ००९४१६६७
	व्यवस्थापकीय संचालक
स्थळ : मुंबई	
दिनांक : २०/९९/२०२३ .	

### कॉक्स ॲंड किंग्ज लिमिटेड यांच्या मालमत्तांच्या विक्रीची सूचना कॉक्स अँड किंग्ज लिमिटेड ( अक्सायनातील ) परि। 3(5) परिष्ठा सित्साकर के (जेसर अब अवता, तल लिस वंपा श्रवांवव, तोडी तर, दुविंद कार्या पर, ह मिद्र, भ्र था अवता, तल लिस वंपा जेस्ट वीगिजत्वा कुं, तो अत्र परक (वीदेश), मुंतुई ४०० ०१३ अदरायवर्क : भी आधुरोच अंगररात नांपर्वत्रवा पान: ना विजलेत पार्क, टॉल्ट थी, १९ वा अलला, लोअर परक, मुंबई ४०० ०१३, भारत ईमेटा आयडी : ip.coxandkings@rxcdar.com

कॉक्स अँड किंग्ज लिमिटेड यांच्या मालमत्तांच्या विकीसाठी ड लिलाव इंसॉल्व्हॅसी अँड बेंकरप्सी कायदा २०१६ अनुसार इ लिलावाची तारीख आणि वेळ : १८ डिसेंबर २०२३, दपारी २.०० ते संध्याकाळी ४ .०० या वेळेत

ड निरामिता पार्थ्य आणे प्रक्ष : रि. इन्सर २८ २३, पुराय २८ २० १ स्थानजा २० १० पार्थ्या का २० पा (९ ध्रीलियां आज्या वाक्सराया वाक्सराया आत्मसताया विकीसाठी सूचना जी विकी आजनीय राष्ट्रीय कंपरा अंड किंग्ज तिप्रिरेड (कंपनी) यांत्या मालकीत्या भातमसतांत्या विकीसाठी सूचना जी विकी आजनीय राष्ट्रीय अवसावक यांत्याकडूल प्रेतली जणार आहे. भातमतांची विकी प्रक्रिया ही अरवायक यांत्याकडूल इ तिलाव पड़तीन अस्मावक यांत्याकडूल प्रेतली जणार आहे. भातमतांची विकी प्रक्रिया ही अरवायक यांत्याकडूल इ तिलाव पड़तीने मेरामत रोणार आहे ग्यात रोणार आहे

लॉट	मालमत्तांचा तपशील	सत्वीव किंमन रूपयांत (विक्रीसाठी मालमत्ता)	ईएमडी रूपयांत
۶	मेसर्स कॉक्स अँड किंग्ज लिमिटेड - अवसायनातील (कंपनी) यांची विक्री गोइंग कन्सर्न म्हणून	रू १७. ०७ कोटी	रू ३०. १३ लाख
ş	मेसर्स कॉवर्स अँड किंग्ज तिमिटेड यांच्या ट्रेड रिसिन्हेबत्सची विक्री जी १५ गोन्हेंबर २०२३ रोजी येणे आहेत एकत्रितपणे मालमत्तांचा समूह	रू ७. ९२ कोटी	रू ७. ९२ लाख.
ŝ	मेसर्स कॉक्स अँड किंग्ज तिमिटेड यांची नाममुद्रा आणि डोमेन यांची विद्र्वी एकत्रितपणे मालमत्तांचा समूह	रु १६. ९३ कोटी	ফ ३३. ८६ লায়্য
R	मेसर्स कॉवर्स अँड किंग्ज तिमिटेड यांच्या प्रत्येक पेटिंग आणि आर्टिफेक्टस यांची विक्री ज्या न्यकिगत सालसत्ता आहेत स्वतंत्र तत्वावर	रू ९१. २० लाख (एकूण राखीव किंमत )	रू ९. १२ लाख (एकूण ईएमडी )

मालमत्तांची विक्री ही ४ (चा२) लॉट्स मध्ये सामुहिक करण्यात अली आहे आणि पात्र बोलीदार प्रत्येक एकल लॉत किंवा अनेक लॉट साठी बोली लांचू शकतात. त्याच प्रमाणे लॉट क्रमांक ४ जो पेंटिंग्जचा आहे त्यासाठी पात्र बोलीदार एक (१) नगासाठी किंवा न्यापेक्षा जास्त नगांसाठी बोली लावू शकतात.

- इ तिताचाच्या अरी आणि शर्ती खालील प्रमाणे नमूट केल्यानुसार आहेत. १. इतिलाव प्रक्रिया 'जस्मे आहे, जिथे आहे'' त्याच प्रमाणे ''जसे आहे, तसे आहे'' तत्वावर पेण्यात येणार आहे. कंपलीटय मालमतांची विक्री विदाउट रिकोर्स तत्वावर आणि किंवा कोणत्याही भरपाईच्या दाव्याशिवाय आहे तसेच मान्यताप्राप्त परवठादार मेर्स्स लिंकस्टार इन्फोसिस प्रायन्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातन घेण्यात येणार आहे. ग संदर्भात संपूर्ण माहितीपत्र ज्यात इ लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या मालमत्तांचा तपशील, इ लिल
- बोली अर्ज, घोषणापत्र आणि अंडरटेकिंग फॉर्म, ऑनलाईन लिलावाच्या सामान्य अटी आणि शर्ती तसेच तांत्रिक प्रतिभय योगा उस्यायेश आहे ते कंपनीचे संवेतनस्थल https://www.caudi.ings.com/Jiquidaiin - process/ येथे तसेच ड तिलाव सेवा पुरवठादार यांचे संवेतनस्थल (https://www.caudi.ings.com/) वेथे उपलब्ध आहे. . पात्र बोलीदारांची लिवड अवसायक यांच्याकडूल करण्यात येणार आहे आणि केवल पात्र बोलीदार इ तिलाव प्रक्रियेत
- सरभाग घेऊ शकतात जी इ दिलाव व्यासधित (https://www.eauctions.co.in) येथे पेण्यात येणार आहे. आणि त्या आधी ईएमडी स्वकृत्र भरणा करणे आवश्यक आहे. इ दिलाव सेवा पुरवतादार (मेसर्स लिक स्टार इक्फीसिस प्रायवहेत लिमिटेड) पात्र बोलीदार यांना इ लिलाव व्यासपीठावर नोंदणी केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड इ मेलच्य माध्यमातन निर्गमित करतील.
- पात्र बोलीदार यांनी, या इ लिलावासाठी आपली बोली सादर करण्याच्या पूर्वी, कंपनी. मालमता, मालमतांचे हक्क आणि हुक्क संबंध, स्थानिक करांची देवता, अन्य प्रलंबित देवके, असल्यास त्यांची स्वतंत्र चौकशी करावी आणि मालमत्तांची पाहणी स्वखर्चाने करावी.
- यशस्वी बोलीदार हे लागू असलेले मुद्धांक शुल्क, हस्तांतरण स्वर्च आणि शुल्क, जीएसटी आणि अन्य आवश्यक त कर जे इ लिलावाशी संबंधित आहेत, ते भरण्यास बांधील असतील त्याच प्रमाणे इ लिलावासाठी ठेवण्यात आलेल्य
- मालमत्तांदया संदर्भात कागतव्यांची पूर्तता करण्याती जबाबदारी बोलीतार यांची असेल. इ लिलाव प्रक्रिया ही इंसॉल्व्हन्सी अँड बॅंकरूसी कायदा २०१६ मधील तस्तुर्हीना आणि त्या अंतर्गत बलविण्यात आलेल्या नियमांना अधीन असेल. गोइंग कन्सर्न तत्वावर कंपनीची विक्री करिता, अवसायक / यशस्वी बोलीदार यांती मालांवीय आद्रीय कंपली कायल तत्वार, मुंबई राडचीत यांच्या कडे इतिताव प्रक्रिया प्रपत्न व प्रसंध आरोप यांती मालांवीय आद्रीय कंपली कायल तत्वार, मुंबई राडचीत यांच्याकडे इतिताव प्रक्रिया प्रपत्न त्या अनुसार योभ्य आदेश प्राप्त करण्यासाठी संपर्क साधणे आवश्यक आहे. ). इ तिलाव प्रक्रियेत्या कोणत्यांती टप्प्यावर कोणतेती कारण न देता, कोणतीती एक एक किंवा सर्व बोली
- नाकारण्याचा किंवा इ लिलाव प्रक्रिया पुढे ढकलण्याचा / रह करण्याचा अधिकार अवसायक यांनी राखून ठेवल
- आश्तोष अगस्वाल, अवसायक
- कॉक्स अँड किंग्ज लिमिटेड यांच्या वतीने
- गयबीबीआय नोंदणी क्रमांक : आयबीबीआय / आयपीए ००१/ आयपी पी ०११ २३/ २०१८- २०१९ / ११९० भायबीबीआय नोंदणीकृत पत्ता : डी - १००९, अशोक टॉवर, डॉ एस एस राव रोड,

- परळ, मुंबई शहर, महाराष्ट्र, ४०० ०१२.
  - रथळ : मुंबई दिनांक : २१ नोव्हेंबर २०२३

### SH-4 Securities Transfer Form ("Letter of Offer"); and The term used in this letter of offer Dispatch Confirmation Advertisement have the same meaning assigned to them in the offer

#### documents unless otherwise specified. 1) Completion of Dispatch of the Letter of Offer

The dispatch of the letter of offer to public shareholders as on identified date being Wednesday, November 08, 2023, for the purpose of this offer, has been completed on November 15 and November 16, 2023, the details of which has been summarized herewith as below:

S. No.	Particulars	Mode of Dispatch	No. of Public Shareholders	Date of Sent/Dispatch
1.	Letter of offer (Through Demat mode)	Email	20	15.11.2023
2.	Letter of offer	Registered post	281	16.11.2023
	(to non-email and all physical cases)			
	Total		301	

### 2) Availability of letter of offer

a)	Public Shareholder may access the letter of offer on the website of SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com, Registrar
	at <u>www.skylinerta.com</u> and Manager at <u>www.fintellectualadvisors.com</u> .

b) In case of non-receipt of the letter of offer, public shareholders, including those who have acquired the equity shares after identified date. If they so desire, may download the letter of offer from the website indicated above or obtain a copy of the same from the Manager or the Registrar at:

### MANAGER TO THE OFFER FINTELLECTUAL

Fintellectual Corporate Advisors Private Limited SEBI Registration No.: INM000012944 Regd. Off.: 204, Kanishka Shopping Complex Mayur Vihar, Phase 1 Extension, Delhi -110091 Tel No.: +91-11- 48016991; Contact Person: Mr. Amit Puri E-mail: info@fintellectualadvisors.com Website: - www.fintellectualadvisors.com

### Skyline Services Pyt Ltd. **Skyline Financial Services Private Limited** SEBI Registration No.: INR000003241 Regd. Off.: D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase -I, New Delhi - 110020 Tel No.: 011-40450193-97 Fax No.: 011 - 26812682 Contact Person: Mr. Anuj Rana Email id.: ipo@skylinerta.com

**REGISTRAR TO THE OFFER** 

Website: www.skylinerta.com

### 3) Schedule of Activities for the purpose of this offer:

Kindly note the schedule of the major activities set forth below:

Tentative Schedule of Activities	Actual Schedule of Activities (Day and Date)		
Last date for revising the Offer Price/ Offer Size	Tuesday, November 21, 2023		
Advertisement of Schedule of Activities for Open Offer, status of statutory	Wednesday, November 22, 2023		
and other approvals in newspaper			
Date of commencement of tendering period (Offer Opening Date)	Thursday, November 23, 2023		
Date of expiry of tendering period (Offer Closing Date)	Thursday, December 07, 2023		
Date by which all requirements including payment of consideration would	Thursday, December 21, 2023		
be completed			

### 4) Other information:

Place : Hyderabad

Date : 20.11.2023

- a) The details relating to the procedure for tendering the Equity shares are more particularly set out in the letter of offer.
- b) The Letter of offer Dispatch confirmation Advertisement shall also be available and accessible on the website of SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com, and Manager at www.fintellectualadvisors.com

### ssued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers

	LLECTUAL ATE ADVISORS	
Fintellectual Corpo	rate Advisors Private Limited	
204, Kanishka Shop	ping Complex, Mayur Vihar, Phase 1 Extension, Delhi-110091	
Contact Number: +9		
Website: www.fintelle	ectualadvisors.com	
Email Address: info@	Dfintellectualadvisors.com	
Contact Person: Mr.	Amit Puri	
SEBI Registration N	umber: MB/INM000012944	
Validity: Permanent		
CIN: U74999DL2021	PTC377748	
	For and on behalf of the Acquirers	

For and on behalf of the Acquirers			
Prem Kumar Jain	Ashish Jain	Mohit Jain	
Acquirer-1	Acquirer-2	Acquirer-3	